

Ref: NCL/CS/2023-24/28

July 16, 2023

To,
The Manager
Listing Department
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001
Script Code: 539332

To,
The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Plot No. C-1, G – Block,
Bandra Kurla Complex,
Mumbai – 400051
Script Code: NAVKARCORP

SUBJECT: NEWSPAPER ADVERTISEMENT FOR 15TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Dear Sir / Madam,

In compliance with Regulation 47 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirement) Regulations, 2015 please find enclosed the extract of the notice published by the Company today, viz. July 16, 2023 in the following newspapers with respect to Notice of Annual General Meeting.

1. Financial Express in English language -All India Editions
2. Free Press Journal in English language
3. Nav-shakti in Marathi language

The above information is also made available on the Company's website www.navkarcfs.com

Kindly take the above information on your records.

Thanking You.
Yours faithfully.

For Navkar Corporation Limited



Deepa Gehani
Company Secretary & Compliance Officer
Membership No: 42579

Place: Navi Mumbai

Regd. Office: 205, 2nd Floor, J.K. Chambers, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400 703

Corporate Office: 13th Floor, Goodwill Infinity, Plot No.E/3A, Sector-12, Near Utsav Chowk, Kharghar, Navi Mumbai-410210
● Tel.: 022 3800 6500 ● Fax.: 022 3800 6509 ● www.navkarcfs.com ● CIN: L63000MH2008PLC187146

Admin Office : Survey No.89/93/95/97, at Somathane Village, Kon-Savla Road, Taluka-Panvel, Dist. Raigad, Maharashtra-410206, India
● T.+91-2143-662525 (100 lines) ● +91-2143-262028-32 ● F. +91-2143-262042 ● +91-2143-262011 ● E. admin@navkarcfs.com

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Jal Jeevan Mission (J) NSS to Kottayam Construction of 22 MLD WTP (2)WSS to CHAKKUPALLAM. Construction of Well cum pump house, renovation of booster pump houses, civil structures, providing RWPMs (3)WSS to Mankulam Construction of GLSR, Supply and laying Gravity mains, Supply and Laying distribution lines and providing FHTC (4.5)CWSS to Devikulam Supply and Laying Gravity Mains, Construction of GLSR at various zones, Providing distribution System and FHTC to various zones, Supply and Laying CWPMs, Construction of sump cum pump house, Construction of GLSRs, Supply and erection of Pumpsets, EMD : Rs. 5,00,000/- each, Tender fee : Rs.16,540/each, Last Date for submitting Tender : 16-08-2023 04:00pm, Phone : 04852835637, Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GL-6-714-2023-24

Superintending Engineer
PH Circle, Muvattupuzha**Navkar Corporation Ltd**
Container Freight Stations & Rail Terminals

Registered Office: 205-206, J. K. Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 400 703, India.
Website: www.navkarcfs.com; CIN: L63000MH2008PLC187146
Tel No: 91-22-2766 8223 Fax No: 91-22-2766 8238
Corporate Office: 13th Floor, Goodwill Infinity, Plot No. E/3A, Sector-12, Kharghar, Navi Mumbai – 410210; Maharashtra, India
Tel: (+91 22) 4800 6500 Fax: (+91 22) 4800 6509 E-mail: cs@navkarcfs.com

NOTICE OF AGM AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 15th (Fifteenth) Annual General Meeting ("AGM") of the Members of **NAVKAR CORPORATION LIMITED** ("The Company") will be held on Thursday, August 10, 2023 at 10:30 A.M. (IST) at Hotel The Regenza by Tunga, Plot No. 37, Sector 30-A, Vashi, Navi Mumbai – 400 703 to transact the businesses, as set forth in the Notice of AGM.

The Annual Report for the financial year ended March 31, 2023 including notice calling 15th AGM has been sent to members who have registered their address by courier and electronically to those members who have registered their email address with the Depositories. These documents are also available on the Company's website www.navkarcfs.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services India Limited ("CDSL") at www.evotingindia.com. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") and rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and in accordance with Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Regulations"), it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 04, 2023 to Thursday, August 10, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act read with rule 20 of the Rules as amended from time to time and Regulation 44 of SEBI Regulations, the Company is providing to the members the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and business may be transacted through e-voting services (remote e-voting) provided by the CDSL.

For the benefit of members who do not have access to e-voting facility, physical ballot form would be provided at the AGM venue to enable them to cast their vote.

Members are requested to note the following:
(A) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday August 03, 2023 shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the 15th AGM.

(B) The remote e-voting period commences at 09:00 a.m. on Monday, August 07, 2023 and will end at 05.00 p.m. on Wednesday, August 09, 2023 (5.00 p.m. IST).
(C) The facility for voting by Ballot paper shall also be made available at the AGM venue and Members attending the Meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting.

(D) The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

(E) Detailed procedure for e-voting is provided in the Notice of the 15th Annual General Meeting. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice and holds shares of the Company as on the cut-off date i.e., Thursday August 03, 2023 may obtain his User ID and Password by sending an email to helpdesk.evoting@cdsindia.com.

(F) If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call on 1800 22 55 33
(G) Contact details for grievances connected with the facility for voting by electronic means: Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mahafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call on 1800 22 55 33

Date : July 15, 2023
By Order of Board of Directors
For Navkar Corporation Limited
Deepa Gehani
Company Secretary and Compliance Officer

S H KELKAR AND COMPANY LIMITED

CIN: L74999MH1955PLC009593
Registered Office: Devkaran Mansion, 36, Mangaldas Road, Mumbai - 400002
Corporate Office: Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080
Tel No: +91 22 6606 7777; Fax No: +91 22 6606 7726
Website: www.keva.co.in; Email ID: investors@keva.co.in

INFORMATION REGARDING 67TH ANNUAL GENERAL MEETING SCHEDULED THROUGH VIDEO CONFERENCING AND OTHER AUDIO-VISUAL MEANS

Members may please note that the 67th Annual General Meeting ("AGM") of S H Kelkar and Company Limited ("the Company") is scheduled on Thursday, 10 August 2023 at 4:30 p.m. IST through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated 08th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 20/2020 dated 05th May 2020 followed by latest circular 10/2022 dated 28th December 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/PIR/P/2022/62 dated 13th May 2022 read Circular No. SEBI/HO/CFD/POD-2/PIR/2023/4 dated 05th January 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred as "SEBI Circulars") and other applicable circulars issued in this regard, to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all the Members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The same will also be available on the website of the Company at www.keva.co.in; Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.

Registration/Update of email ID for receipt of Notice of AGM along with the Annual Report and Bank Account Details for Dividend:

Members who wish to register/update their email ID, bank account details for receipt of Notice of AGM along with the Annual Report and for receipt of dividend respectively, may register/update the respective details in their demat account as per the process advised by their Depository Participant(s).

Manner of casting vote through e-voting:

Members will have the option to cast their vote(s) using remote e-voting facility prior to the AGM / e-voting during the AGM. Detailed instructions for remote e-voting / e-voting during AGM and for casting of vote(s) by those Members who have not registered their email ID, will be provided in the Notice of AGM.

Record Date and Final Dividend:

Members may note that the Board of Directors at their meeting held on 30 May 2023, recommended a final dividend of Rs. 2/- per share. The final dividend, subject to the approval of the Members, will be paid on or after Friday, 11 August 2023, to the Members whose names appear in the Register of Members, as on Record Date i.e. Thursday, 03 August 2023.

Tax on Dividend:
Members may note that the Income Tax Act, 1961 (IT Act), as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company after 01st April 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Members are requested to submit the necessary documents in accordance with the provisions of the IT Act. Members may further note that necessary documents as required and related information on TDS would be mentioned in the Notice of AGM.

This notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

For S H Kelkar and Company Limited
Sd/-
Rohit Saraogi
Company Secretary

Place: Mumbai
Date: July 15, 2023

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Jal Jeevan Mission 1. CWSS to Idukki - supply and laying CWPM and storage reservoir cum pump house in kamakshi panchayath-General Civil Work.2. Supply and laying CWPM and GM With storage reservoir in Vathukudy Panchayath. EMD : Rs. 5,00,000/- each. Tender fee : Rs.16,540/- each. Last Date for submitting Tender : 02-08-2023 04:00pm. Phone : 04852835637, Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GL-6-731-2023-24

Superintending Engineer
PH Circle, Muvattupuzha**Madhavbaug**
Multidisciplinary Cardiac Care Clinics & Hospitals**VAIDYA SANE AYURVED LABORATORIES LIMITED**

CIN: L73100PN1999PLC013509
Registered office: Fl 5, 1047, Shriram Bhavan, Shukrarav Path, Pune-411002
Email ID: cs@madhavbaug.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Extra ordinary general meeting (EGM) of the members of Vaidya Sane Ayurved Laboratories Limited (The Company) will be held on Saturday, 05th August 2023 at 12.00 PM (IST) through video-conferencing and other audio-visual means (VC/OAVM) to transact the special business, as set out in the notice of EGM. The Company has sent the notice of EGM to members, through electronic mode, to those members whose email IDs have been registered with the Company/depositories as on 07th July 2023, in compliance with circulars/guidelines issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI. The aforesaid notice is also available on the Company's website www.madhavbaug.org, website of stock exchange www.nseindia.com and website of e-voting service provider, i.e. NSDL www.evoting.nsdl.com

Members holding shares as on the cut off date for e-voting i.e. 28th July 2023 may cast their votes, electronically, on the businesses set out in the EGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the EGM given in the EGM Notice, and also available on the evoting website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com

The remote evoting period commences on Wednesday, 02nd August 2023 at 09:00 A.M. and ends on Friday, 04th August 2023 at 05:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them as on cut off date for e-voting i.e. 28th July 2023. Members can cast their votes on the businesses set out in the EGM Notice, either through remote e-voting facility made available on the above dates, or through e-voting facility made available at the EGM.

Members who have already cast their vote through remote e-voting shall not entitled to cast their votes again at the EGM. In case of any enquiry, in respect of remote e-voting or attending the EGM through electronic means, please read instructions in notice of EGM or contact M/s Bigshare Services Private Limited Pinnacle Business Park, Office No S6-2, 6th, Mahakali Caves Rd, next to Ahura Centre, Andheri East, Mumbai, Maharashtra 400093 Email ID: investor@bigshareonline.com Telephone No: 022-6263 8200

For, Vaidya Sane Ayurved Laboratories Limited
Abhishek Deshpande
Company Secretary and Compliance Officer

Place: Thane
Date: 11th July 2023

VIRINCHI LIMITED

CIN: L72200TG1990PLC011104

Registered Office: 8-2-672/5&6, 4th Floor, Ilyas Mohammed Khan Estate

Road#1, Banjara Hills, Hyderabad - 34, Telangana, 040-48199999. Email: investors@virinchi.com, www.virinchi.com
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF VIRINCHI LIMITED FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sl. No.	Particulars	Quarter Ended			
		30.06.2023		31.03.2023	
		Un-Audited	Refer Note 2	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	8,030.46	7,793.86	7,597.38	31,193.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	389.20	1,465.37	102.96	2,069.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	389.20	1,465.37	102.96	2,069.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	440.99	1,214.35	-180.98	1,271.58
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	446.31	1,214.10	-178.44	1,284.90
6	Equity Share Capital	8,809.60	8,363.90	7,946.05	8,363.90
7	Other Equity	-	-	-	32462.93
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	I. Basic	0.51	1.47	-0.22	1.56
	ii. Diluted	0.51	1.47	-0.22	1.56

Notes:
1. The above Un-Audited Financial Results for the First Quarter ended June 30, 2023, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on July 14, 2023.
2. The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figure between the audited figures of the full financial year ended March 31, 2023 and the published year-to-date figures upto the 3rd quarter of respective financial years which were subject to Limited Review by the Statutory Auditor of the Company.
3. The Consolidated Results include results of all subsidiaries including the main contributing subsidiary companies, viz., Virinchi Health Care Private Limited, KSoft Systems Inc., 4. The Company and its subsidiaries operate in 4 major Segments Viz., SaaS Business (US Fintech), IDC & IT Services, Health Care Services and Payment & Credit Services (India Fintech).
5. The above is an Extract of the detailed format of Un-Audited Financial Results filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended June 30, 2023 is available on the stock exchange's website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.virinchi.com.
6. Standalone Financial Information of the Company is as under:

Particulars	Quarter Ended			
	31.03.2023		30.03.2022	
	30.06.2023	31.03.2023	30.03.2022	31.03.2022
	Un-Audited	Refer Note 2	Un-Audited	Audited
Total Income from operations	3,328.88	3,262.85	3,103.26	12,696.65
Profit before Tax	338.97	307.88	356.57	1,390.82
Profit for the Period	303.77	296.22	323.67	1,242.98

For Virinchi Limited
Sd/- M. V. Srinivasa Rao
Whole Time Director & CFO
DIN: 00816334

Date: 14.07.2023
Place: Hyderabad

SG FISERVE LIMITED
(Formerly Moongipa Securities Limited)

CIN: L64990DL1994PLC057941
Registered Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092
Tel: +91-120-4041400 | Fax: +91-120-4041444 | Email: compliance@sgfinserve.com | Website: www.sgfinserve.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2023

S.No.	Particulars	Quarter ended		
		30 June, 2023	30 June, 2022	31 Mar, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	34.84	0.04	41.96
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	20.90	(0.88)	25.02
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	20.90	(0.88)	25.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	15.64	(0.82)	18.41
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-
6	Equity Share Capital (of Rs.10/- each)	42.52	5.01	41.27
7	Earnings Per Share of Rs 10/- each (For Continuing Operations- Not Annualised) (In Rs.)			
	1. Basic	3.77	(1.64)	8.50
	2. Diluted	2.84	(1.64)	5.05

Notes:
Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results Filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results is available on the website of Stock Exchange, www.bseindia.com and on the website of the Company at www.kintechrenewables.com.

For SG FISERVE LIMITED
Sd/-
Rohan Gupta
Director
DIN: 08598622

Place: Delhi
Date: July 15, 2023

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Justdial

Just Dial Limited

CIN: L74140MH1993PLC150054

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Beside Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai – 400 064.

Tel: +91 22 2888 4060;

Website: www.justdial.com; E-mail: investors@justdial.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended June 30, 2023	Quarter ended June 30, 2022	Quarter ended March 31, 2023	Year Ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2023	Quarter ended June 30, 2022	Quarter ended March 31, 2023	Year Ended March 31, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations	2,469.8	1,856.0	2,325.3	8,447.6	2,469.8	1,856.0	2,325.3	8,447.6
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,061.1	(598.3)	959.4	1,880.3	1,061.1	(598.4)	957.5	1,878.3
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,061.1	(598.3)	959.4	1,880.3	1,061.1	(598.4)	957.5	1,878.3
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	834.0	(483.5)	837.9	1,629.2	834.0	(483.6)	836.0	1,627.2
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	826.3	(487.9)	836.8	1,655.3	826.3	(488.0)	834.9	1,653.3
6	Equity Share Capital	850.3	842.4	843.2	843.2	850.3	842.4	843.2	843.2
7	Reserves excluding revaluation reserve as per the balance sheet of the previous year				35,828.4				35,827.6
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)								
	a) Basic (₹)	9.84	(5.75)	9.94	19.34	9.84	(5.75)	9.92	19.32
	b) Diluted (₹)	9.80	(5.69)	9.85	19.16	9.80	(5.69)	9.83	19.14

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.mseil.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.
2. The statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2023 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 14, 2023. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 23 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

For and on behalf of the Board of Directors of
Just Dial Limited

Sd/-

V. S. S. Mani

Managing Director and

Chief Executive Officer

DIN: 00202052

Place: Mumbai
Date: July 14, 2023


GTPL HATHWAY LIMITED

Registered Office : 202, 2nd Floor, Sahajanand Shopping Centre, Opp. Swaminarayan Temple, Shahibaug, Ahmedabad - 380 004 • Tel: 079-25626470 • CIN : L64204GJ2006PLC048908
Website : www.gtpl.net • E-mail: info@gtpl.net
(Amount: Rs. in Million)

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sr. No.	Particulars	Quarter ended	
		June 30, 2023	June 30, 2022
		Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	7,744.42	6,308.96
2.	Net Profit for the Period (before Tax and Exceptional Items)	476.56	638.95
3.	Net Profit for the Period before Tax (after Exceptional Items)	476.56	638.95
4.	Net Profit for the Period after Tax	351.97	482.17
5.	Total Comprehensive Income / (Loss) for the Period (comprising Profit / (Loss) for the Period after Tax and Other Comprehensive Income (after Tax))	352.55	483.21
6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	1,124.63	1,124.63
7.	Other equity (As shown in the Audited Balance Sheet)	NA	NA
8.	Earning Per Share - (basic, diluted and not annualised) (in Rs.)	3.19	3.85

Notes : (1) Additional information on standalone financial results is as follows: (Amount: Rs



ETAH: An FIR has been registered against a seer and his two associates in this Uttar Pradesh district for allegedly abducting a minor girl, police said on Saturday. Kotwali Nagar SHO Sudhir Kumar Raghav

said the seer, identified as Lodheshwar Maharaj alias Rajeev, abducted the 16-year-old daughter of one of his disciples late on Friday. The police are on the lookout for the accused.

FROM FRONT PAGE

RE-DIRHAM...

After the delegation-level talks, the two sides exchanged three Memoranda of Understanding for the establishment of a framework to promote the use of local currencies for cross-border transactions; for the bilateral cooperation on interlinking their payment and messaging systems; and for planning to establish IIT Delhi campus in Abu Dhabi. "The MoU on establishing a framework for the use of local currencies for transactions between India and the UAE aims to put in place a Local Currency Settlement System (LCSS) to promote the use of INR and AED bilaterally," an official statement said. Under the MoU on 'Payments and Messaging Systems', the central banks of the two countries agreed to cooperate on linking the Unified Payments Interface (UPI) of India with the Instant Payment Platform (IPP) of the UAE. The two sides also agreed to cooperate on linking the respective Card Switches (RuPay switch and UAESWITCH) and exploring the linking of payments messaging systems — the Structured Financial Messaging System (SFMS) of India with the messaging system in the UAE. India's Ministry of Education and Abu Dhabi's Education and Knowledge Department signed an MoU for setting up an IIT Delhi campus in the Gulf country. In a joint statement on climate change, the two leaders underscored the urgent need for developed countries to fulfil the \$100 billion delivery plan to achieve the goals of the Paris Agreement. "For the first time, we have achieved \$85 billion in trade and soon we will achieve the target of \$100 billion. If we decide, we can cross this milestone before the G20," Modi said. The Prime Minister also noted that preparations for COP-28 to be held in the UAE are going on under the UAE President's leadership. A joint statement said the leaders resolved to further enhance bilateral partnership in the energy field, both in oil, gas, and renewable energy. "Both sides will take forward their cooperation in green hydrogen, solar energy and grid connectivity. Both sides also agreed to increase investment

across the energy spectrum, including in India's Strategic Petroleum Reserve Programme," it said. The leaders reiterated their resolve to promote the reliability and resilience of food supply chains and expand food and agriculture trade, including through food corridor projects in India, it said.

Cong to oppose Delhi...

The Congress meeting also discussed the Uniform Civil Code (UCC) the government is threatening to bring in this monsoon session. However, the UCC does not figure among the 21 bills listed by the government for the monsoon session. Top lawyers in the party have suggested that the party should wait for the draft of the UCC bill to firm up view on it. The UCC is not about black and white but involves a plural Indian society, diverse cultural identities, notions of justice, inclusiveness, freedom of choice and, most importantly, a broad internal consensus within the country, Congress leaders said. It has been already discussed informally on July 1 earlier by the senior lawyers in the party, which agreed with senior advocate and Rajya Sabha member and decided to "wait for the draft". The bills listed for the monsoon session include the contentious Delhi ordinance, personal data protection, amendment of forest conservation laws, censor certificate, film piracy, Jan Vishwas Bill, the multi-state cooperative societies (amendment) bill, and the drugs, medical devices and cosmetic bill.

Rain woes hit Delhi...

People were being rescued on boats from areas where water is flowing at chest level. Some residents in the low-lying areas also complained of food scarcity. Two task forces are also being moved from Meerut to Delhi and will be kept on stand by to deal with contingencies. Work is on to open the five gates of Yamuna barrage to help drain out floodwater, said Delhi Chief Minister Arvind Kejriwal. "The first jammed gate of the ITO barrage has been opened. Soon all the five gates will be opened," he said.

Rahul moves SC

Senior advocate and Congress leader Abhishek Manu Singhvi said the Congress has full faith in the

judiciary. "Now, we are going to Supreme Court... but the largest court is public and its conscience. People have understood the basic fact that the cottage industry of BJP, based on a vendetta, has unleashed these diverse complaint-filing activities across the country to throttle Rahul Gandhi's voice," he said. Purnesh Modi has already filed a caveat in the Supreme Court seeking a hearing if the apex court hears Gandhi's challenge to his conviction. This is not the only legal trouble for Gandhi who has more than 10 cases registered against him for remarks against various persons and even historical personalities such as Veer Savarkar.

Girl found dead in...

However, when the student did not return to class, her classmates reported her absence to the teacher. Meanwhile, the cleaning staff went to the toilet on the third floor for routine work and found one of the toilet doors locked from the inside. When there was no response from inside, they informed the teachers who rushed to the spot. When the door was forced open, the teachers and staff found the student unconscious. The teachers rushed the child to the Municipal Hospital but doctors there declared her dead on arrival. Vashi police have registered a case of sudden death and started an investigation into the matter.

Heat wave advisories...

The all-time record is 18 days and the city has already seen 15 days of 43 degrees temperatures. Las Vegas may match its all-time high of 47 degrees in the next few days, while Death Valley, California — one of the hottest places on Earth — could surpass its official all-time high temperature of 54 degrees, the NWS said. This is "not your typical desert heat", the NWS warned people in Las Vegas. "It's the desert, of course its hot - This is a DANGEROUS mind set! This heatwave is NOT typical desert heat due to its long duration, extreme daytime temperatures, warm nights. Everyone needs to take this heat seriously, including those who live in the desert," the agency tweeted. Parts of the southwestern US have already grappled with intensely

hot temperatures over the past week. While parks, museums, zoos and businesses have either announced closures or shortened hours because of the extreme heat, hospitals were also seeing heat-related admissions. Overnight temperatures were expected to remain "abnormally warm" in some areas, offering little night-time relief from the heat, the BBC quoted the NWS as saying in its update.

United went stand

The government has reached out to several beneficiaries of state and central government schemes through these programmes started just a couple of months ago. Today students were given tabs, tribal SHGs were given grants for brick kilns, transgender persons were given opportunities for self-employment through skill development, construction labourers were given safety kits, and women SHGs were given grants for small businesses under various schemes of the state and central government, Shinde said. As many as 40 government departments had set up information kiosks for the people to access information on various welfare schemes related to those departments, he pointed out at the programme where many beneficiaries were also felicitated. Nashik district alone has registered more than 10 lakh beneficiaries under various schemes under the Shasan Aaplya Daari initiative, Shinde said, adding that the programme was launched to ensure that no eligible person misses out on the benefits of government schemes. The government is committed to ensure that north Maharashtra is free of drought, Fadnavis said. "We shall give impetus to various stalled irrigation projects and ensure farmers get electricity for 12 hours with the help of solar power schemes," he said. Pawar said that his focus would be on ensuring availability of adequate funds for development projects in the district such as the Samruddhi corridor, Ozar airport, Nashik-Pune high speed railway, and making Godavari pollution-free. Efforts will be made to ensure that the problems of the Nashik district central cooperative bank are

resolved he said. Union minister of state for health Bharati Pawar too praised the programme, saying that it is helping reinforce people's trust in the government.

Jairam fires Dharavi...

The Congress leader also claimed that the government has favoured the Adanis despite objections raised by officers of the urban development department. The Adanis have already taken over the city airport and the Dharavi project will give it greater presence in the metropolis. Adani will partner with the government in the project, according to a notification. The SPV will have a Rs500 crore corpus. The state government will contribute Rs100 crore and the rest will be with Adani Properties. What is significant is that the project will generate transfer of development rights (TDR) worth thousands of crores, which can be used in other areas of the metropolis. "To call this a windfall will be a gross understatement," a top builder told the FPJ on condition of anonymity.

No politics in Silver...

"There were intense developments after we joined the government, so much so that I had not been able to give time for family. After the announcement of my portfolio, I took charge of the ministry and decided to go to Breach Candy hospital to call on my 'kaki' (aunt). But by the time I could leave I was informed by Supriya that they have left the hospital and are on the way to Silver Oak. Hence, I also went there last night," Ajit Pawar said. This was his first visit to Silver Oak after he joined the government along with 40 MLAs on July 2. Pratibha Pawar had injured her hand in a fall at home for which she was operated upon at the hospital on Saturday, Ajit Pawar said and explained that despite political differences, the Pawar family was one.

Uddhav faces flak...

"It, in fact, is the right thing. It portrays Maharashtra in good spirit. In fact, Uddhavji must learn something from this," Shelar told mediapersons on Saturday. Shelar also criticised Aadiya Thackeray, saying that he has

always taken an anti-student stance. "When his government was in power in the state, several decisions were taken that were not in favour of the university. All the decisions were taken in Aadiya Thackeray's chamber instead of the Vice-Chancellor's chamber," Shelar said. "Aadiya Thackeray had also tried to undermine the autonomy of the university. He had also taken a drastic decision of asking final year students not to write the examination. Labelling them as Corona graduates, Aadiya Thackeray wanted to ruin the student's careers," he said. "I do not expect him to talk about the new initiatives undertaken for the students but I sincerely hope that his MPs at the Centre speak in favour of this bill (for IIM) whenever it comes to the Parliament for discussion," Shelar said.

Cong goes slow on...

What gave a twist to the issue was the reply by Animal Husbandry Minister K Venkatesh in the Upper House stating that there is no proposal before the government to repeal the Karnataka Prevention of Slaughter and Preservation of Cattle Act, 2020, commonly known as the anti-cow slaughter law. This is in stark contrast to the initial rhetoric from the Congress government, which promised to repeal the law in a month. The change in stand was apparently triggered by pontiffs of various mutts, according to sources. The Congress apparently did not want to step on their toes ahead of the Lok Sabha polls. The leadership believed a move to scrap the laws may give the BJP an electoral advantage and dent the prospects of the Congress, according to sources. The unprecedented move by the pontiffs of Pancha Peetas — the five revered seminaries of Veerashaiva-Lingayat communities — urging the government to drop the proposal to repeal the laws made the Congress even more cautious, especially as these Peetas rarely dabble in politics. Later, Brahmin mutts from Dakshina Kannada, headed by the pontiff of Vajradehi Mutt, urged the government to retain both laws. He threatened to launch protests if the government failed to heed the demand. The Congress is keen to show that

it respects the sentiments of the Lingayat community, especially as it won the assembly polls with the support of the community. "It appears the government has backtracked on its proposal to repeal the laws. We will wait and see before formulating a plan of action," Chenna Siddarama Pandithardayya Shivacharya, the pontiff of Shrishaila Peeta, one of the Pancha Peetas, was quoted as saying in the media. The government is now keen on amending another vexatious legislation, the Karnataka Agricultural Produce Marketing (Regulation and Development) (Amendment) Act, 2020. The law enacted by the BJP government allows farmers to sell their produce not only at APMC yards but outside as well. The government tabled an amendment bill in the legislature last week, seeking to remove this clause.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I, on behalf of my client, am investigating the title of Mrs Kamal Lal Ratra, adult, presently residing at Plot No. 433, Saraswati Building, Flat No.41, 4th Floor, 14th road, Khar (West), Mumbai-400052 (hereinafter referred to as "the Owner") as Owner of the premises more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the Premises") having purchased the same from K Mordani Realty (a sole proprietary firm of Kumar K. Mordani) vide Agreement for Sale dated 29th December, 2011. My client has negotiated to acquire the Premises from the Owner and we have been informed that same and except for Leave and License Agreement dated 7th June 2023 registered with Sub Registrar of Assurances, Bandra bearing Serial No. 9318 of 2023 executed by the Owner and Mr. Ravinder B Walia and Ms. Aarti Walia there is no other charge, encumbrance, mortgage or lien of any nature whatsoever. All persons (including any banks or financial institutions) having any share, claim, right, title, interest or demand whatsoever into, upon or in respect of the Premises and/or any portion thereof including by way of sale, lease, conveyance, acquisition, requisition, right of development, right to utilize development potential, consumption of floor space index, partition, transfer, exchange, assignment, mortgage, hypothecation (including by way of receivables), guarantee, charge, gift, trust, maintenance, inheritance, claim, possession, let, lease, sub-lease, power of attorney, tenancy, sub tenancy, lien, lis pendens, license, easement, devise, bequest, encumbrance, covenant or beneficial right interest under any trust, right of prescription or preemption or under any agreement / writing / document or other document or order or decree, order or award passed by any court or tribunal or authority or otherwise claiming however including by operation of law (collectively, "Claims") are hereby requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned having office at 1404, Ebony, Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059, or by email at jaspreet@wlg.co.in within a period of 14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant(s) has / have relinquished such Claims and/or waived the right to exercise such Claims and the same shall not be binding on the Owner and/or my client. SCHEDULE (Description of the Premises) Flat No. 1 and 2 admeasuring 793.33 square feet carpet area equivalent to 73.70 square meters exclusive of area admeasuring 596 square feet carpet area equivalent to 55.37 square meters ("Usable area") on the 5th Floor of the building known as 'K Mordani Signature Residences' along with 2(two) car parking spaces bearing Nos.3 and 4 on 1st floor in the Building constructed on final plot No. 680 of Bandra Town Planning Scheme No. III and bearing CTS No. E/144 lying being and situate at 16th road, Khar (West), Mumbai-400052 and within Registration District of Mumbai Suburban District and the aforesaid plot is bounded as under: - On or towards the East : by Public Road marked 16th Road On or towards the West : by Plot No. 672 and C.T.S. No. E/136 On or towards the North : by Plot No. 679 and C.T.S. No. E/143 On or towards the South : by Plot No. 681 and C.T.S. No. E/145 Dated this 16th day of July 2023 at Mumbai Jaspreet Chandhok Advocate 1404, Ebony, Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059 Email : jaspreet@wlg.co.in

Karnataka Bank Ltd
Your Family Bank Across India.
Head Office: Mangaluru-575002 CIN : L85110KA1924PLC001128
Asset Recovery Management Branch, 2nd Floor, 'E' Block, The Metropolitan, Plot No. C-26 & C-27, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Phone: 022-26572816 / 26572804 E-Mail: mumbaiarm@kibkbank.com Website: www.karnatakabank.com CIN: L85110KA1924PLC001128
To, 1) Mrs. Emelia Marshall addressed at: Flat No.104-D, Legend-2, Kanderpada, Dahisar (West), Mumbai-400068, 2) Mrs. Diana Elizabeth Fernandes addressed at: E/401, Legend-2, New Link Road, Kanderpada, Dahisar (West), Mumbai-400068, 3) Mr. Augustine Marshall addressed at: 23, Lodovic Mansion, I C Colony, Borivali (West), Mumbai-400103, 4) Ms. Darlyne Fernandes addressed at: E/401, Legend-2, New Link Road, Kanderpada, Dahisar (West), Mumbai-400068
Disposal of movable articles found in mortgaged property
With reference to the above, as you No. 1 to 4 are aware, the physical possession of your below mentioned mortgaged property was taken by the Authorized Officer of the Bank on 03.07.2023:
Flat No. E/401, admg 595 Sq.ft. super built up area on the 4th Floor, in E Wing, in the building known as "Legend II" of "Legend II Co-operative Housing Society Limited" situated at Linking Road, Kanderpada, Dahisar (W), Mumbai 400068 situated on the N.A land bearing survey No.301, Hissa No.13, CTS No.83A, Admg 1533.10 Sq.Mtrs of Village Dahisar, Taluka Borivali.
In furtherance to the same, notice dated 04.07.2023 was issued to you No. 1 to 4 calling upon to collect the movable items present inside the said mortgaged property but you have not complied with the same. Therefore vide this paper notice you are called to collect the movable items present inside the said mortgaged property within 7 days from this paper publication. Failing which it will be considered that you have no claim over the moveable articles, and the said movable items will be disposed off by the Bank at your cost and consequence and the Bank shall not be responsible for any loss or damage.
Place: Mumbai Date: 15.07.2023 CHIEF MANAGER AND AUTHORISED OFFICER

Navkar Corporation Ltd
Container Freight Stations & Rail Terminals
Registered Office: 205-206, J. K. Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703, India. Website: www.navkarcs.com; CIN: L63000MH2008PLC187146 Tel No: 91-22-2766 8223 Fax No: 91-22-2766 8238
Corporate Office: 13th Floor, Goodwill Infinity, Plot No. E/3A, Sector-12, Kharghar, Navi Mumbai - 410210; Maharashtra, India Tel: (+91 22) 4800 6500 Fax: (+91 22) 4800 6509 E-mail: cs@navkarcs.com
NOTICE OF AGM AND E-VOTING INFORMATION
NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 15th (Fifteenth) Annual General Meeting ("AGM") of the Members of NAVKAR CORPORATION LIMITED ("The Company") will be held on Thursday, August 10, 2023 at 10.30 A.M. (IST) at Hotel The Regenza by Tunga, Plot No. 37, Sector 30-A, Vashi, Navi Mumbai - 400 703 to transact the businesses, as set forth in the Notice of AGM.
The Annual Report for the financial year ended March 31, 2023 including notice calling 15th AGM has been sent to members who have registered their address by courier and electronically to those members who have registered their email address with the Depositories. These documents are also available on the Company's website www.navkarcs.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services India Limited ("CDSL") at www.evotingindia.com.
Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") and rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and in accordance with Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Regulations"), it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 04, 2023 to Thursday, August 10, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.
Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act read with rule 20 of the Rules as amended from time to time and Regulation 44 of SEBI Regulations, the Company is providing to the members the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and business may be transacted through e-voting services (remote e-voting) provided by the CDSL.
For the benefit of members who do not have access to e-voting facility, physical Ballot form would be provided at the AGM venue to enable them to cast their vote. Members are requested to note the following:
(A) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday August 03, 2023 shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the 15th AGM.
(B) The remote e-voting period commences at 09:00 a.m. on Monday, August 07, 2023 and will end at 05.00 p.m. on Wednesday, August 09, 2023 (5.00 p.m. IST).
(C) The facility for voting by Ballot paper shall also be made available at the AGM venue and Members attending the Meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting.
(D) The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
(E) Detailed procedure for e-voting is provided in the Notice of the 15th Annual General Meeting. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice and holds shares of the Company as on the cut-off date i.e., Thursday August 03, 2023 may obtain his User ID and Password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com.
(F) If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.
(G) Contact details for grievances connected with the facility for voting by electronic means: Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurox, Mafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 225533
Date : July 15, 2023 By Order of Board of Directors
Place : Navi Mumbai For Navkar Corporation Limited
Deepa Gehani
Company Secretary and Compliance Officer

PHYSICAL POSSESSION NOTICE
Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No.1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400604
Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.
As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.
Sr. No. Name of the Borrower/ Loan Account Number Description of Property/ Date of Physical Possession Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.) Name of Branch
1. Mushtari Ayaz Mujawar/ Ayaz Ismail Mujawar/ LBTNE00003365053 Flat No. 2702, 27th Floor, B Wing, Dosti Emerald, Dosti Plant Road, Near Bharat Gears, Shil Junction, Old Mumbai Pune Road, Thane-400612, Date of Possession- July 11, 2023 September 13, 2021 Rs. 48,99,751.00/- Thane
2. Manvendra Kumar & Devandra Kumar/ LBPVL00003791314 Flat No 701, 7th Flr, Rosy Wing, Tharwani'S Residency, Sector No 6-A, Kamothé, MIDC Plot No C-1 Cidco Plot No 2, Navi Mumbai- 410209, Date of Possession- July 11, 2023 May 12, 2022 Rs. 28,12,419.00/- Navi Mumbai
3. Devang Parshuram More & Parshuram Ramchandra More/ LBLKY00005250822 Flat No.706, 7th Floor, Heramb Park Phase II Wing F, At Badlapur MCL, Ambarnath, Maharashtra, Thane- 421503, Date of Possession- July 11, 2023 September 07, 2021 Rs. 21,75,240.00/- Thane
The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.
Date : July 15, 2023 Place : Maharashtra Authorized Officer ICICI Bank Limited

SBI STATE BANK OF INDIA
RETAIL ASSETS CENTRAL PROCESSING CENTER
Adgaon(64066). Above Nashik Road Branch, Opp. Durga Mata
POSESSION NOTICE Mandir, Nashik Road-422101
Rule 8(1) FOR IMMOVABLE PROPERTY
Whereas the undersigned being the authorized officer of the State Bank of India, Nashik under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (No. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 20/04/2023 section 13(2) of the said Act calling upon the borrower / guarantor / mortgagors Mr. Dinkar Baburao Gangurde & Mrs. Pushpa Dinkar Gangurde Home Loan A/C No 41273435661 & Suraksha A/C No-41273597054 & Home Loan A/C No 41273572663 & Suraksha A/C No-41273674202 to repay the home loan amount mentioned in the notice of State Bank of India of ₹ 3731003/- (Rupees Thirty Seven Lakh Thirty One Thousand Three Rupees Only) as on 20/04/2023 plus further interest, at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred until the date of payment, within 60 days from the date of the said Notice.
The Borrower, Guarantors and the others mentioned herein above having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Guarantors and the others mentioned herein above in particular and to the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the Security (enforcement) Rules, 2002 on this 11th day of the month July of the year 2023
The Borrower, Guarantors and the other mentioned herein above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of state bank of India Nashik for an amount of is of ₹ 37,31,003/- (Rupees Thirty Seven Lakh Thirty One Thousand Three Rupees Only) as on 20/04/2023 plus further interest and other charges accrued thereon till the date of final payment.
The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section (13) of the act, in respect of the time limit available to redeem the secured assets.
DESCRIPTION OF THE MOVABLE/IMMOVABLE PROPERTY
Item No. 1. Residential Property standing in the Name of Mr. Dinkar Baburao Gangurde & having address: Flat No. 305, 3 rd Floor, Shubhashri Apartment, Plot No. 02, Survey No. 316/1/C/316/2, Takli, Vinchur, Nashik 422306 Admeasuring 635 sq Mtrs (Built Up) The Boundaries are as follows: EAST: Flat No 306, WEST: Flat No 304, SOUTH: Colony Road, NORTH: Passage.
Item No. 2. Residential Property standing in the Name of Mr. Dinkar Baburao Gangurde & Mrs. Pushpa Gangurde.having address: Flat No. 409, 4 th Floor, Shubhashri Apartment, Plot No. 02, Survey No. 316/1/C/316/2, Takli, Vinchur, Nashik 422306 Admeasuring 853 sq Mtrs (Built Up) The Boundaries are as follows: EAST: Flat No. 408, WEST: Flat No. 410, SOUTH: Stair Case & Passage, NORTH: Plot No. 01.
Date - 14.07.2023 | Place - Nashik Sd/- Authorized officer State Bank Of India

VL GOVERNANCE & IT SOLUTIONS LIMITED
Vakrangee Corporate House, Plot No.93, Road No.16, M.I.D.C. Marol Andheri East, Mumbai, Maharashtra-400093
CIN : U74110MH2016PLC274618
Phone : 02267765100
E-mail : info@vlgovernance.in Website : https://vlgovernance.in
UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023
Sr. No. Particulars Quarter Ended Year Ended
30-Jun-2023 31-Mar-2023 30-Jun-2022 31-Mar-2023
Un-Audited Audited Un-Audited Audited
1. Total Income from Operations - 16,506.08 17,756.11 72,952.75
2. Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary Items) -442.48 -440.33 597.44 813.02
3. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) -442.48 -440.33 597.44 813.02
4. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) -442.49 -348.79 446.84 588.62
5. Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)] - - - -
6. Equity Share Capital 1,059.51 1,059.51 1,059.51 1,059.51
7. Other Equity - - - -
8. Earnings Per Share (of Re. 1/- each) for continuing and discontinued operations
1. Basic: (0.42) (0.33) 0.42 0.56
2. Diluted : (0.42) (0.33) 0.42 0.56
1. The above results have been approved, reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Wednesday, July 5, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the results and issued an unqualified report.
2. The Standalone Financial Statements for the quarter ended on June 30, 2023 are prepared in accordance with IndAS notified under Section 133 of the Companies Act, 2013.
3. The above is an extract of the detailed format of Quarterly and Year to date Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year to date financial results are available on the websites of the company at www.vlgovernance.in.
4. Figures for the previous quarter has been regrouped and rearranged wherever necessary.
Date: July 05, 2023 Place: Mumbai For and on behalf of board Dinesh Nandwana Whole time Director